

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हेच देशातील सर्वमान्य नेतृत्व

हंसराज अहीर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

ही लोकसभा निवडणुक देशाच्या प्रगतीच्या, विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे. भयमुक्त, विषमतामुक्त, भुकमुक्त भारत घडविणे हे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांचे स्वप्न आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढयात दिलेले योगदान जातीपातीच्या राजकारणासाठी नसुन देशाच्या विकासासाठी होते. या निवडणुकीत देशातील प्रश्नांसाठी, देशाच्या गौरवासाठी मतदान करायचे आहे. यासाठी सर्वमान्य नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हेच आहेत. मोदीजींच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी पुन्हा एकदा केंद्रात भाजपाच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासाठी हंसराज अहीर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि. 1 एप्रिल रोजी चंद्रपूरातील रघुनंदन लॉन येथे आयोजित भाजपा-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीच्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर आ. नानाजी शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदिप गी-हे, मनोज पाल, महापौर सौ. अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या बद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्ये करीत आहेत. या दुष्प्रचाराला मोदीजींच्या व्यक्तीमत्वातील गुणवैशिष्ट्यांच्या, त्यांच्या विकासाकामांच्या, लोकहितकारी निर्णयांच्या बळावर आपण उत्तर देणार आहोत. मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची पाच वर्षे व काँग्रेसची प्रदिर्घ काळची सत्ता यांची तुलना केल्यास मोदीजीं सारखे नेतृत्व दुर-दुर पर्यंत आढळणार नाही. या निवडणुकीत काँग्रेसला चारीमुंड्या चित करत पराभवाची धुळ चाखण्याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दुर्गापूर येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

भाजपा-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या दुर्गापूर येथील निवडणुक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्या रोशनी खान, केमा रायपुरे, हनुमान काकडे, रिपाईचे राजु भगत, शिवसेनेचे शालिक फाले, जि.प. सदस्या वनिता आसुटकर, जयप्रकाश खोब्रागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसच्या नेतृत्वात झालेली महाआघाडी म्हणजे महागठबंधन नसुन महाठगबंधन असल्याची टिका यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विरोधी पक्षाचे काम म्हणजे केवळ जाती जातीमध्ये विद्वेश पसरविणे हेच आहे. मोदीजींच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला आहे. काँग्रेसच्या दुष्प्रचाराला जनताच परखड उत्तर देईल व पुन्हा एकदा केंद्रात भाजपाच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.